

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that GDPA and Associates is in possession and holder to complete the deal of sale of the property to the prospective purchaser/s for property Land bearing Survey No. 141B admeasuring about 7.34.25 (Hector. Are. Meter) and CTS No. 864/A area admeasuring 65699.8 sq. meters and 864/B area admeasuring about 7500.6 square meters of Village – Amboli, Taluka - Andheri, within the limits of District Mumbai Suburban, which belongs to 1) Minochar Pestamji Patel, 2) Jehangir Pestamji Patel, and 3) Merwanji Pestamji Patel and Government of Maharashtra and more particularly described in the schedule hereunder written. The Government of Maharashtra bounded the entire property, wherein their area admeasuring 50364.1 sq. meters from the above said property surplus vacant land under ULC Act and judgement/ order of Hon'ble High Court Bombay dated 22nd April, 2016 in Writ Petition no. 1468 of 2009 with Notice of Motion No. 336 of 2010.

We therefore hereby call upon the public at large, that if any person(s) has/have any claim to or any interest in the said property Land bearing Survey No. 141B admeasuring about 7.34.25 (Hector. Are. Meter) and CTS No. 864/A area admeasuring 65699.8 sq. meters and 864/B area admeasuring about 7500.6 square meters of Village – Amboli, Taluka - Andheri, within the limits of District Mumbai Suburban by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, leave and license, heirship, arrangement, succession or any decree order or award passed by court of law, attachment or otherwise whatsoever in respect of the said land or part thereof the same should be communicated to the undersigned at his office at GDPA and Associates, 301, Crescent Tower, behind Crystal plaza, Nr. Morja House, Opp. Infinity Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai – 400 053 within 21 (twenty one) days from the date of publication of this notice. Any claims received after laps of 21 days from the date of the public notice shall not be considered after the notice period and the said property belongs to owners 1) Minochar Pestamji Patel, 2) Jehangir Pestamji Patel, and 3) Merwanji Pestamji Patel, shall proceed for sell to prospective purchaser/s by GDPA and Associates.

The Schedule above referred to :
(Description of property)
Peace and parcel of property Land bearing Survey No. 141B admeasuring about 7.34.25 (Hector. Are. Meter) and CTS No. 864/A area admeasuring 65699.8 sq. meters and 864/B area admeasuring about 7500.6 square meters of Village – Amboli, Taluka - Andheri, within the limits of District Mumbai Suburban, bounded by towards East – CTS Nos. 833/117, 833/118, 833/133, 833/701, Towards West – Village boundary of Versova Village, Towards North – Village boundary of Versova Village, and Towards South – J P Road Andheri South.

Dated the 17th day of November, 2021.
GDPA and Associates



Registered Office: 404, Dev Plaza,
68, S V Road, Andheri (W), Mumbai 400 058,
Phone: +91 22 4223 3333 Fax: +91 22 4223 3300
E-mail: info@zodiacventures.in
Web: www.zodiacventures.in
CIN: L45209MH1981PLC023923

NOTICE


NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the consideration and the approval of the Unaudited Financial Results for the quarter and half-year ended 30th September 2021, originally scheduled for a Board Meeting to be held on 14th November 2021 and subsequently rescheduled for a Board Meeting to be held on 16th November 2021, is now rescheduled for the Meeting of the Board of Directors of the Company to be held on Friday, 26th November 2021 at 5:00 p.m. at the Registered Office of the Company situated at 404, Dev Plaza, Plot No. 68, S. V. Road, Andheri (W), Mumbai – 400058.

The said information is also available on the Company's Website at www.zodiacventures.in and may also be available on website of Stock Exchange i.e. www.bseindia.com.

Pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, read with the Company's Code for Prevention of Insider Trading, the Trading Window in respect of dealing in the Equity Shares of the Company has been closed for all the Directors and designated (specified) employees of the Company since 1st October 2021, and will remain so until 48 hours after the declaration of the Financial Results of the Company for the quarter and half-year ended 30th September 2021.

For Zodiac Ventures Limited
Sd/-
Jimit Shah
Managing Director

Place: Mumbai
Date: 16th November 2021



Appendix IV
POSSESSION NOTICE [SECTION 13(4)]
(For Immovable property)

Whereas :
The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice Date of Receipt of the said notice.
The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13(4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this dates mentioned in below table.
The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank Branch of the mentioned below amounts plus interest thereon.

The borrower's attention is invited to the provisions of Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

NASHIK ROAD BRANCH (DPC 0299)

Name of Borrowers / Guarantors	Amount due to Bank	Date of Demand Notice	Date of Possession Notice
1) Mr. Satish R. Rathod & Mrs. Padma Satish Rathod	Rs. 3,29,333 (Rupees Three Lakh Twenty Nine Thousand Three Hundred Thirty Three Only) and thereon Interest	06/07/2021	11/11/2021

Description of the Immoveable Properties : Row House No. 3, Bansl Co-op Hous. Soc. Ltd., Plot No. 10, Survey No. 49/3, Lonkar Mala, Jai Bhavan Road, Nashik

Name of Borrowers / Guarantors	Amount due to Bank	Date of Demand Notice	Date of Possession Notice
2) Mr. Nandu Sukhdev Kurhade	Rs. 9,25,053.28 (Rupees Nine Lakh Twenty Five Thousand & Fifty Three Rupees & Paise Twenty Eight Rupees Only) and thereon Interest	05/07/2021	11/11/2021

Description of the Immoveable Properties : Flat No. F604, Survey No. 1091/1, Nashik, Police Co-Op Housing Society, Adgaon, Nashik-422003

Name of Borrowers / Guarantors	Amount due to Bank	Date of Demand Notice	Date of Possession Notice
3) Mrs. Salma Rahematullah Shaikh	Rs. 16,35,284.02 (Rupees Sixteen Lakh Thirty Five Thousand Two Hundred & Eight Four & Paise Two Only) and thereon Interest	28/08/2021	11/11/2021

Description of the Immoveable Properties : Flat No. 11, Measuring 59.59 Sq Mtrs, Third Floor, Mahboob Palace Apartment, Plot No. -09, S.No. 7/4/6, Wadala, Nashik.

Date : 11/11/2021
Place : Nashik Road Branch

Seal of Bank

Sd/-
Authorised Officer, Canara Bank

BEFORE THE LD. ASSISTANT CHARITY COMMISSIONER-V, IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI.
Dharmadeya Ayukta Bhavan, 1st Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030.

PUBLIC NOTICE OF INQUIRY
Change Report No. ACC / V /2452 / 2021
Filed by : Narendra B. Verma
In the matter of : Smt. Jankidevi Educational Trust P. T. R. No. E-13531 (MUM)

To,
All concerned having interest :-

WHEREAS The Reporting trustee of the above trust has filed a Change Report under Section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Ld. Assistant Charity Commissioner -V, Greater Mumbai Region, Mumbai viz.

1) Whether this property is the property of the Trust ? and could be registered in the name of the above Trust ?

DESCRIPTION OF THE PROPERTY :
To take on record property acquired by trust vide registered Sale Deeds:
Nature of property: Open Plots
1. Area: Land measuring 0.30 Hectare bearing Khaska No. HAL 364/1510, 1/8th share of the property in Village-Jatiyana, Tehsil & District-Alwar, Rajasthan from Mr. Vishnuprakash Kapoorchand Singhla.
Date of Sale Deed: 14/11/2018
Registration Fee: Rs. 18,00,000/-
Stamp Duty: Rs. 90,000/-
Total Cost: Rs. 19,26,300/-
Consideration: Rs. 18,00,000/-
Endorsement: Rs. 300/-
Surcharge: Rs. 18,000/-
District & Sub-district: Sub District-Alwar-I, Rajasthan
Vide Document Sr. No. 201801069006307.
2. Area: Land measuring 0.30 Hectare bearing Khaska No. HAL 364/1510, 1/4th share of the property in Village-Jatiyana, Tehsil & District-Alwar, Rajasthan from Mr. Vishnuprakash Kapoorchand Singhla.
Date of Sale Deed: 14/11/2018
Registration Fee: Rs. 27,000/-
Other Charges: Rs. 240/-
Stamp Duty: Rs. 27,000/-
Total Cost: Rs. 28,89,540/-
Consideration: Rs. 27,00,000/-
Endorsement: Rs. 300/-
Stamp Duty: Rs. 1,35,000/-
Total Cost: Rs. 28,89,540/-
District & Sub-district: Sub District-Alwar-I, Rajasthan
Vide Document Sr. No. 201801069006308.
3. Area: Land measuring 0.30 Hectare, 1/4th share of the property, bearing Khaska No. HAL 364/1510 in Village-Jatiyana, Tehsil & District-Alwar, Rajasthan from Mr. Deepak Mahesh Khandelwal.
Date of Sale Deed: 14/11/2018
Registration Fee: Rs. 27,000/-
Other Charges: Rs. 240/-
Stamp Duty: Rs. 27,000/-
Total Cost: Rs. 28,89,540/-
Consideration: Rs. 27,00,000/-
Endorsement: Rs. 300/-
Stamp Duty: Rs. 1,35,000/-
Total Cost: Rs. 28,89,540/-
District & Sub-district: Sub District-Alwar-I, Rajasthan
Vide Document Sr. No. 201801069006309.
4. Area: Land measuring 0.30 Hectare bearing Khaska No. HAL 364/1510, 1/3rd share of the property, in Village-Jatiyana, Tehsil & District-Alwar, Rajasthan from Mr. Subhash Harinarayan Khandelwal.
Date of Sale Deed: 14/11/2018
Registration Fee: Rs. 35,937/-
Stamp Duty: Rs. 1,79,685/-
Total Cost: Rs. 38,16,860/-
Consideration: Rs. 35,65,000/-
Endorsement: Rs. 300/-
Stamp Duty: Rs. 35,938/-
Total Cost: Rs. 38,16,860/-
District & Sub-district: Sub District-Alwar-I, Rajasthan
Vide Document Sr. No. 201801069006310.


This is to call upon you to submit your objections, if any in the matter before the Ld. Assistant Charity Commissioner-V, Greater Mumbai Region, Mumbai at the above address in person or by a pleader within 30 days from the date of publication of this notice.

Given under my hand and seal of the Hon'ble Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai.

This 29th day of the month of October 2021.

Seal

Sd/-
Superintendent - (J),
Public Trusts Registration office,
Greater Mumbai Region, Mumbai.



Central Office - Gigaplex, NPC-1, 3rd Floor, MIDC, Airoli Knowledge Park, Mugulsan Road, Airoli, Navi Mumbai - 400708.
Regd. Office: Trishul, Opp. Samartheswar Temple, Law Garden, Ellisbridge, Ahmedabad - 380006.

Possession Notice
Rule 8(1)

Whereas the undersigned being the Authorized Officer of the Axis Bank Ltd. (Formerly Known As UTI Bank Ltd.), under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of the powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices on the dates mentioned below calling upon the following Borrowers/Mortgagors, to repay the amounts mentioned in the notices and as per described below within 60 days from the date of the said Notice. The Borrowers / Co-Borrowers having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrowers / Co-Borrowers / Mortgagors and the Public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in the exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 & 8 of the security interest (Enforcement) Rules, 2002 on the dates mentioned below.

The Borrowers / Co-Borrowers / Mortgagors in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Axis Bank Ltd. for the amounts mentioned herein below and future interest thereon. The Borrower's attention is invited to the provisions of Sub Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, 2002 in respect of time available, to redeem the secured assets.

Sr. No.	Branch, Name and Address of Borrowers/ Co-Borrowers / Mortgagors / Guarantors	Outstanding Amount In Rs.
1	Branch: THANE RAC 1) Anil Babu Gangane (Borrower/Mortgagor), 2) Mrs. Archana Anil Gangane (Co-Borrower)	Rs. 1341539 / (Rupees Thirteen Lakhs Forty One Thousand Five Hundred Thirty Nine and Paise Zero Only) as on 20/01/2018, together with further interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc. incurred /to be incurred

Date of Demand Notice : 24/01/2018
Date of Possession : 12/11/2021

Details of Mortgaged Property: Flat No. A-404, Fourth Floor, A Wing, In The Project Known As "Iodha Heaven", In The Building Known As "Chandresh Upvan A B C Co-operative Housing Society Ltd.", Constructed On Survey No. 83, Hissa No. 1, Situated At Village Shirsang, Badapur (east), Taluka Ambemath, Dist Thane. Flat Admeasuring 415 Sq. Ft. i.e. 38.65 Sq. Mtrs Super Built Up Area.

Date : 17/11/2021 Place : Thane A8C
Authorised Officer, Axis Bank Ltd.



STEEL EXCHANGE INDIA LTD
Strengthening Our Planet

Regd. Office: # 303, My Home Laxmi Nilas, Green Lands, Ameerpet, Hyderabad - 500016
Phone: +91-40-2340 3725 Fax: +91-40-2341 3287 Web: www.seil.co.in E-mail: info@seil.co.in
CIN: L74100TG1999PLC031191

Extracts of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30.09.2021
(₹ In Lakhs we except EPS)

Particulars	Quarter ended			Half Year ended		Year ended
	30.09.2021 (Unaudited)	30.06.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)
Total Income from operations	21,997.20	26,313.88	21,259.30	48311.08	31168.51	92204.78
Net Profit / (Loss) for the period (before exceptional items)	(1584.58)	797.87	1770.71	(786.71)	1852.30	8877.27
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(1584.58)	797.87	1770.71	(786.71)	1852.30	13997.97
Paid up Equity Share Capital	8808.12	8808.12	7598.48	8808.12	7598.48	8038.89
Earnings Per Share (of ₹10/- each) (After Exceptional Items)	(1.95)	1.02	2.33	(0.97)	2.44	18.27

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Half yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange websites and on Company's website www.seil.co.in

By order of the Board
For Steel Exchange India Limited
Sd/-
B. Suresh Kumar
Joint Managing Director

Place: Visakhapatnam
Date : 14.11.2021

Gillette India Limited
CIN: L28931MH1984PLC267130
Regd Office: - P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400099
Tel: (91-22) 2826 6000; Fax: (91-22) 2826 7337;
Email ID: investorgilim@pg.com; in.pg.com


NOTICE is hereby given that following share certificates issued by the Company are stated to be lost / misplaced and the registered holders thereof have applied to the Company for issue of duplicate share certificates

Folio No.	Name of the Shareholder	Share Certificate No.	Distinctive Numbers	No. of Shares
			From To	
29691	SUNIL C NIGAM/MADHU NIGAM	49213 72903	10706821 11872006	2 2
41937	PADMA GAUTAM LAL SHAH(deceased) RAJESH GAUTAM LAL SHAH	24625	2461771 2461870	100
6441	URMILA BAXI (deceased)/ MUKUL BAXI	38114-38116 61804-61806	10603215 11768400	22 22

The public is hereby warned against purchasing or dealing in any way with the above share certificates. Any person(s) who has/have any claim(s) with the Company in respect of the said share certificates should lodge such claims at its registered office at the address given above within 15 days of the publication of this notice after which no claim will be entertained and the Company will proceed to issue duplicate share certificates.

For Gillette India Limited
Sd/-
Flavia Machado
Company Secretary

Place: Mumbai
Date : November 16, 2021

**NOTICE**

Distribution of Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") under Kotak Equity Arbitrage Fund

Notice is hereby given that in accordance with Dividend ("IDCW") Policy approved by Kotak Mahindra Trustee Company Limited (the Trustee to Kotak Mahindra Mutual Fund), the distribution under Monthly IDCW Option of Kotak Equity Arbitrage Fund, is as under:

Name of the Scheme	Quantum of IDCW (Rs. per unit) *	Record Date	Face Value (Rs. per unit)	NAVs as on November 15, 2021 (Rs.)
Kotak Equity Arbitrage Fund – Regular Plan – Monthly IDCW Option	0.0448	November 22, 2021	10	10.7446
Kotak Equity Arbitrage Fund – Direct Plan – Monthly IDCW Option	0.0517			11.2309

*Distribution of the above IDCW is subject to the availability and adequacy of distributable surplus.
Note: The Payment of IDCW will be subject to deduction of applicable statutory Levy.

Pursuant to payment of IDCW, the NAVs of the IDCW Options of the Scheme would fall to the extent of payout and statutory levy if any.

All Unit Holders / Beneficial Owners of the above mentioned IDCW Options of the scheme, whose names appear in the records of the Registrar, Computer Age Management Services Pvt. Ltd. / Depositories as on November 22, 2021 will be eligible to receive the IDCW.

For Kotak Mahindra Asset Management Company Limited
Investment Manager - Kotak Mahindra Mutual Fund

Sd/-
Nilesh Shah
Managing Director

Mumbai
November 16, 2021

Any queries / clarifications in this regard may be addressed to:
Kotak Mahindra Asset Management Company Limited
CIN: U65991MH1994PLC080009 (Investment Manager for Kotak Mahindra Mutual Fund)
6th Floor, Kotak Towers, Building No. 21, Infinity Park, Off: Western Express Highway, Goregaon - Mulund Link Road, Malad (East), Mumbai 400097. Phone Number: +918048893330 • Email: mutual@kotak.com • Website: kotakmf.com/ assetmanagement.kotak.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

PROPOSED REDEVELOPMENT UNDER REGN. 33(7) OF DCPR 2034 OF PROPERTY BEARING C. S. NO. 1599 OF GIRGAUM DIV. BEARING WARD NO. D - 445(3) & 1427 SITUATED AT BUILDING NO. 512 - S. V. P. ROAD, MUMBAI 400 004 KNOWN AS 'PAREKH SADAN CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.'

Sr. No.	Shop / Room no.	Name of Tenants GROUND FLOOR	Name of Occupants
1	Garage No.1	"Kept in Abeyance"	"Kept in Abeyance"
2	Garage No.2	Smt. Bhawna Navneet Goenka	Smt. Bhawna Navneet Goenka
3	Garage No.3	M/s. Vora Brothers (Kathiwar) Pvt. Ltd.	M/s. Vora Brothers (Kathiwar) Pvt. Ltd.
4	Garage No.4	Shri Devang J. Choksi & Shri Bankim J. Choksi	Shri Devang J. Choksi & Shri Bankim J. Choksi
5	Shop No.1	Smt. Nirmala Nandlal Goenka	Smt. Nirmala Nandlal Goenka
6	Shop No.2	Smt. Bhawna Navneet Goenka	Smt. Bhawna Navneet Goenka
7	Shop No.3	M/s. Motor Trade Supply Co.	M/s. Motor Trade Supply Co. (Proprietor Mr. Diljeet G. Shah)
8	Flat No.1	Shri Jaiminikumar A. Shah & Viral A. Shah	Shri Jaiminikumar A. Shah & Viral A. Shah
9	Flat no. 2	Shri Bijoy B. Zaveri	Shri Bijoy B. Zaveri
10	room U/s	Not Considered	
11	Flat no. 3	Nandlal Goenka	Kept in Abeyance
12	Flat no. 4	Nitin Goenka	Kept in Abeyance
13	Flat no. 5	Shri Deepak Jain	Shri Deepak Jain
14	Flat no. 6	Shri Nitin Narotamdas Shah Smt. Kokila Nitin Shah	Shri Nitin Narotamdas Shah Smt. Kokila Nitin Shah
15	Flat no. 7	Smt. Neeta Y. Kanungo, Jaya L. Kanungo	Smt. Neeta Y. Kanungo, Jaya L. Kanungo
16	Flat no. 8	Shri Navneet Goenka	Shri Navneet Goenka
17	Flat no. 9	Shri Nayan Narottam Shah & Prabodh N. Shah	Shri Nayan Narottam Shah & Prabodh N. Shah

Any other person / Party besides shown above having rights in respect of the ownership/tenancy in the above said building may intimated the same at below mentioned address along with the concrete proof of tenancy so claimed within seven days otherwise the claims will not be accepted.

1. Executive Engineer D1 Ward, M. B. R. R. Board, Rajni Mahal, Tardeo, Mumbai.
2. M/s. Lussch Developers, 101, 1st Floor, Yash Heights, Thakurdwar, Mumbai - 400 002.

Any objection received after the lapse of the above mentioned period will not be considered under any circumstances.
(Published by the Developer)

ALKA INDIA LIMITED
CIN: L98999MH1993PLC168521 | GST No.: 27AABCA8702F122
Regd. Office: Unit No. 102, 1st Floor, Morya Landmark II, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053.
Tel. No.: 022 - 4972 0369 | website: www.alkaindia.in | Email id: alkaindia@gmail.com

STATEMENT OF UN-AUDITED CONSOLIDATED RESULTS FOR THE YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021
(₹ In Lakhs)

S. No.	Particulars	Quarter Ended			Half-Year Ended		Year Ended
		30/09/2021 (Unaudited)	30/06/2021 (Unaudited)	30/09/2020 (Unaudited)	30/09/2021 (Unaudited)	30/09/2020 (Unaudited)	31/03/2021 (Audited)
I	Revenue from Operations	-	-	-	-	-	-
II	Other income	2.00	-	-	2.00	11.02	11.02
III	Total Income (I+II)	2.00	-	-	2.00	11.02	11.02
IV	Expenses	-	-	-	-	-	-
	Cost of Materials consumed	-	-	-	-	-	-
	Purchase of stock-in-trade	-	-	-	-	-	-
	Changes in inventories of finished goods, Stock-in-Trade and Work-in-progress	-	-	-	-	-	-
	Employee benefits expense	0.80	0.30	0.30	1.10	1.05	1.35
	Finance costs	-	-	-	-	-	-
	Depreciation and amortisation expense	-	-	-	-	-	-
	Other expenses	4.02	2.50	1.36	6.52	7.20	41.65
	Total Expenses (IV)	4.82	2.80	1.66	7.62	8.25	43.00
V	Profit/(Loss) before exceptional items and tax (III-IV)	(2.82)	(2.80)	(1.66)	(5.62)	2.77	(31.98)
VI	Exceptional items	-	-	-	-	-	-
VII	Profit/(Loss) after exceptions items and tax (V-VI)	(2.82)	(2.80)	(1.66)	(5.62)	2.77	(31.98)
VIII	Tax expenses:	-	-	-	-	-	1.29
	(1) Current tax	-	-	-	-	-	-
	(2) Deferred tax	-	-	-	-	-	1.29
IX	Profit/(Loss) for the period from continuing operations (VII-VIII)	(2.82)	(2.80)	(1.66)	(5.62)	2.77	(33.27)
X	Profit/(Loss) from discontinued operations	-	-	-	-	-	-
XI	Tax expenses of discontinued operations	-	-	-	-	-	-
XII	Net profit (loss) from discontinued operation after tax	-	-	-	-	-	-
XIII	Profit/(Loss) for the period (IX+XII)	(2.82)	(2.80)	(1.66)	(5.62)	2.77	(33.27)
XIV	Other Comprehensive Income	-	-	-	-	-	-
	A. (i) Items that will not be reclassified to profit or loss	-	-	-	-	-	-
	(ii) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss	-	-	-	-	-	-
	B. (i) Items that will be reclassified to profit or loss	-	-	-	-	-	-
	(ii) Income tax relating to items that will be reclassified to profit or loss	-	-	-	-	-	-
XV	Total other comprehensive income net of taxes	-	-	-	-	-	-
XVI	Total Comprehensive Income for the period /year (XIII+XIV) Comprising Profit (Loss) and Other comprehensive Income for the period	(2.82)	(2.80)	(1.66)	(5.62)	2.77	(33.27)
XVII	Paid up Equity Share Capital (face value Rs 1 each, fully paid)	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98
	Earning per equity share of Rs 1/- each	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.00)	0.00	(0.01)
	(1) Basic	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.00)	0.00	(0.01)
	(1) Diluted	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.00)	0.00	(0.01)

See accompanying notes to the financial results

Notes:

- The Statement of financial result has been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued thereunder and the recognised accounting practices and policies to the extent applicable.
- The above statement of financial results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 15th November 2021.
- As per the requirements of Ind AS-108, no disclosure is required as the Company is operating in single business segment.
- The search was conducted by the Income Tax Department u/s 132 in the office premises of the Company during the financial year 2019-20. The company has disputed Income Tax demand of Rs. 197.76 against the order passed u/s 143(3) i.w.s. 153A/143(3) for the AY 2014-15 to 2020-21. The company has filed appeal before CIT (Appeal) for said disputed demand for respective assessment years.
- The company name in the list of shell companies (Vide SEBI) on its letter bearing no. SEBI/HO/SD/OWP/2017/18183 dated August 7, 2017. Exchanges had initiated a process of verifying the credentials / fundamentals about existence of the company. Exchanges had appointed an auditor to conduct audit of the company to verify its credentials/fundamentals. On verification, if Exchanges do not find appropriate credentials / fundamentals about existence of the company, Exchanges may initiate the proceeding for compulsory delisting against the company, and the said company shall not be permitted to deal in any security on exchange platform and its holding in any depository account shall be frozen till such delisting process is completed. Accordingly, the forensic audit was conducted, however, till date the company has not received any further communication from BSE.
- Income Tax including deferred tax will be determined and provided for at the end of the financial year.
- Previous period's figures have been reclassified, wherever necessary, to correspond with those of the current period.

For Alka India Limited
Sd/-
Satish Panchariya, Director
Place : Mumbai
Date : 15.11.2021
DIN: 00042934



भाजपा नेते आणि राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या पोस्टवरून सर्वसामान्य संतापले

स्वतःच्या मुलाला अमेरिकेत पाठवून इथल्या तरुणांची माथी भडकवताय

अमरावती, दि. १६ (वातहर) : भाजपाचे नेते आणि राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे अमरावती हिंसाचारावर केलेल्या एका टवीटर ट्वोल झाले आहेत. या टवीटर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त करत अनिल बोंडे यांना धारेवर धरलं. तसेच तुम्ही तुमच्या मुलाला अमेरिकेत पाठवलं आणि इथल्या तरुणांची माथी भडकवत आहात, असा आरोप युजर्सने केला. तुमचा मुलगा परदेशात शिकायला आणि दंगलीच्या केसेस च्यायला बिचारे सामान्य गरीब कार्यकर्ते, असंही मत काहीनी व्यक्त केलं.

एका युजरने म्हटलं, ‘जो खरा हिंदू आहे त्याला कोणत्या अनिल बोंडेंची गजज नाही. हिंदू धर्म कधी धोक्यात आलाय हे तर भाजपाने सांगूच नये. ‘ हिंदू खत्रे में है

राजकारण करता करता बनली चोर

चंद्रपुरात राष्ट्रवादी युवतीची वाहन चोरी पकडली

चंद्रपूर, दि. १६ (वातांहर) : शहरात वाहन चोरीच्या गुन्ह्यात राष्ट्रवादी युवती प्रमुख कार्यकर्तीला अटक करण्यात आली आहे. वाहन चोरीसाठी ही युवती दोन साथीदारांच्या मदतीने विशिष्ट पद्धत वापरत असे. गरीबच्या टिकाणाहून ही विशिष्ट पद्धत वापरून या युवतीने मित्रांच्या सोबत अनेक गाड्या पळवल्याचे उघड झाले. दरम्यान, चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने या तिघांचे कृत्य पकडले असून या प्रकरणी राष्ट्रवादी युवती कार्यकर्ती वैष्णवी देवतळे सह मनीष पाल आणि सौरभ

चंदनखेडे अशा तीन आरोपींना कोठडी देण्यात आली आहे.

चंद्रपूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी चोरण्यासाठी या तिघांनी विशिष्ट प्रकारची मोडस ऑपरेंडी वापरली होती.

वैष्णवी देवतळे नावाची ही युवती आणि तिचे दोन साथीदार गर्दीच्या टिकाणी लॉक नसलेल्या मोपेड गाड्या हेरत असत. ही युवती अशा गाड्यांवर बसून दूरपर्यंत ती ढकलत नेस असे. त्यानंतर साथीदारांशी मदतीने गाडी निर्जनस्थळी नेत असत.

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय विभागातील होम प्लॅटफॉर्म, प्रवाशी सुविधांचे लोकार्पण

मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) : रावसाहेब दादाराव पाटील दोनवे, माननीय राज्यमंत्री रेल्वे, फौजसा आणि खाण, भारत सरकार हे अंबरनाथ आणि कोपर रेल्वे स्थानकावरील होम प्लॅटफॉर्म, मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागातील पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रिज), एस्केलेटर्स, लिफ्ट्स आणि टॉयलेट ब्लॉक्स, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील कोच रेस्टॉरंट तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांवर एव्हिझ्युएटिव्ह बोटिंग हॉलचे लोकार्पण करतील. श्री दानवेजी पुनर्निर्मित फ्रेरे रोड ओव्हर ब्रिज, पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागावरील एकात्मिक देखरेख प्रणाली, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरील अत्याधुनिक पॉड संकल्पना विश्रमालयाचे उद्घाटन करण्यात आला. उद्या दि. १७ रोजी सकाळी १० वाजता आयोजित कार्यक्रमाला रेल्वे राज्यमंत्री चर्चगेट येथे रेल्वे सार्वजनिक तक्रार कार्यालयाचे उद्घाटन देखील करतील. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री, राज्यातील मंत्री, विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, मुंबईच्या महापौर, लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार आणि आमदार सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

केएसएस लिमिटेड (पूर्वीचे के सेरा सेरा लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआयएन : L22100MH1995PLOC92438

नॉंदणीकरण कार्यालय : युनिट क्र. १०१ए व १०१, १ ला मल्ला, मोर्या लँडमार्क २, प्लॉट क्र. बी १७, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३.
दूर. क्र. ०२२-४०२४७००/४२४८८६०० फॅक्स : ०२२-४०४४७५० वेबसाइट : www.kscars.com ईमेल : info@kscars.com

		(रु. लाखात)				
अ. क्र.	तपशील	३०.०९.२०२१	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३१.०३.२०२१
	तपशील	अलेखजारीसहित	अलेखजारीसहित	अलेखजारीसहित	अलेखजारीसहित	लेखापरीक्षित
१.	कामकावातून महसूल	८९.७६	२७.१०	५९.२२	११७.६६	२१०.७७
२.	अन्य उत्पन्न २२.०६	१.७७	५.७५	२३.७६	८.२५	२१०.३८
३.	एकूण महसूल (१+२)	१११.८२	२१.८५	८३.९७	१२५.९२	४२१.०८
४.	खर्च :					
	उत्पादन खर्च	३६.१४	५.५८	१८.६८	४१.७२	५१.८४
	फिनीशड गुड्स, स्टॉक इन ट्रेड व कार्य चालू आहे यांचे इन्वेंटरीमधील बदल	-३.८४	३.८४	५८.३७	-	१०९.३६
	ट्रेडमार्केचे प्रोपेस व स्टॉकमध्ये कार्य	०.८०	६.३२	१३.३२	-२.८२	१८.४९
	कर्मचारी लाभ खर्च	८८.६२	४८.८८	४७.४५	१३७.४०	३०३.१६
	वित्त मूल्य	०.६९	०.१७	४०.१७	१५.८४	२३९.३४
	धसारा व परिशोधन खर्च	१२२.१४	११८.७३	११९.७८	२८२.३९	५७७.१४
	अन्य प्रशासकीय खर्च	१९५.१५	१०४.८०	१२.०४	२९९.९५	१९४.८०
	एकूण खर्च (४)	४४१.६२	२७९.०७	३३१.१३	८८५.६९	१७९१.२१
५.	अतिरिक्त बाबी व कर पडणात नफा (तोटा) (३-४)	२२७.८०	२४४.४७	-३१८.९६	५७७.२७	६२४.६५
६.	अतिरिक्शेन बाबी	-	-	-	-	-
७.	अतिरिक्शेन बाबी व करपडणात नफा/ तोटा (५-६)	२२७.८०	२४४.४७	-३१८.९६	५७७.२७	६२४.६५
८.	कर खर्च	-	-	-	-	-
९.	१. चालू कर -	-	-	-	-	-
	२. स्थगित कर	-	-	-	-	-
	३. मॅट स्ट्रीट संस्था	-	-	-	-	-
१०.	कालावधीकरिता नफा (तोटा)	२२७.८०	२४४.४७	-३१८.९६	५७७.२७	६२४.६५
११.	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न	-	-	-	-	-
१२.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न कालावधी/वर्ष (११+१०) समाविष्ट नफा/तोटा	२२७.८०	२४४.४७	३१८.९६	५७७.२७	६२४.६५
१३.	इन्वेंटरी भाग मांडवल (खाली मूल्य व. १२-१७ - प्रत्येकी, संयुक्त प्रदानित)	२१,३५८.५५	२१,३५८.५५	२१,३५८.५५	२१,३५८.५५	२१,३५८.५५
१४.	प्रति भाग मांडवल उत्पन्न व. ११-१७ - प्रत्येकी १. मूळ	-०.०२	-०.०१	-०.०१	-०.०३	-०.०६
१५.	२. सीडीकृत	-०.०२	-०.०१	-०.०१	-०.०३	-०.०६

नित्य अहवालाच्या संदर्भात खालील टीपा पाह्याव्या.

- वित्तीय अहवाल कंपनी (भारतीय लेखा समिती) नियम, २०१५ यांच्या व कंपनी (भारतीय लेखा समिती) सुधारणा नियम, २०१६ च्या नियम १ समुहात कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित असल्यानुसार त्यांचा अवलंब करण्याकरिता इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड्स (आयएडी-एएस) यांच्यावर अनुपालनाचे तयार केला आहे. सद्य पुनर्निर्माणित अहवाल मर्यादित अहवाल याकरिता नाही त्यामुळे, सीपी (एचडी अतिरिक्त) व निवेदन आवश्यकता) विभागानु २०१५ च्या विविधमन ३३ अंतर्गत सेबी सूचीकृत दि. ०५ जुलै, २०१६ व अन्य भारतीयकर नियमनां यांनी योग्य ती कार्यवाही करून वित्तीय अहवाल योग्य व पारदर्शक पद्धतीने तयार पाडला आहे.
- संचालक मंडळाद्वारे पुनर्निर्माणित करण्यात येत आहे व त्याची सभा दि. १५ नोव्हेंबर, २०२१ रोजी संचालक मंडळाद्वारे मान्य करून लेखा समितीद्वारे शिफारस करण्यात येणार आहे.
- आयएनडी एस-१०८ च्या आवश्यकतेनुसार सिंगल बिझिनेस सेगमेंट मध्ये ऑपरेटिंग अनुसार कंपनी आवश्यक करत आहे.
- त्याची अहवाल तसेच अखत्यारीसहित वित्तीय अहवाल इंडियन सवयवर्डीन (अर्थात के सेरा सेरा बॉन्स ऑफिस प्रग्नव्हेट लिमिटेड, के सेरा सेरा मि नौनसल लिमिटेड, के सेरा सेरा बिजिनेट सिमिया लिमिटेड, मिलॉ केवेलस लिमिटेड, मिलॉ गेल्व व प्रसीकन मेटल लिमिटेड व खालील सवसायुगीन (अर्थात क्रेडिट मर्याद व अंशक होस्टिंगलिटी प्रग्नव्हेट लिमिटेड, केएसएस ई-कॉमर्स टेक्नोलॉजीस प्रग्नव्हेट लिमिटेड (पूर्वीचे केएसएस स्पीड टेक्नोलॉजी प्रग्नव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात), के सेरा सेरा सिमिया फॅसिलिटी मीनव्हेंट प्रग्नव्हेट लिमिटेड (पूर्वीचे चेरी गोल्ड प्रग्नव्हेट लिमिटेड पूर्वीचे) के सेरा सेरा होल्डिंग पीपीव्थ लिमिटेड).
- कंपनी याद्वारे मार्गणी कोव्हिड-१९ संबंधात माहामार्गीच्या विषयावर विचारविनीतय करून संबंघित खाते पडताळले. सिनेमेटोग्राफ संस्था यांना माहामार्ग येथ्याकरिता कोव्डीव्हा दलिव्हरी वॉलिव्हिए एएसओडी अंतर्गत डेल्वरक व व्यावसाय सूचना. सद्य इंडस्ट्री कॉन्सेप्टस यांच्यावर कंपनी सद्य अहवालांमध्ये व्यावस्थाद्वारे प्रत्येकन करण्याकरिता कंपनीच्या लेखाची निवुकी करण्याकरिता एससचं, एससचं मार्फत कंपनीचे क्रेडिटअसल/ फंडामेंटलीची चाचणी प्रक्रिया युचित करत आहे. कोव्हिड १९ करणाळीचे कंपनीच्या वित्तीय अहवाला व सद्य वित्तीय अहवालांमधील मंडंगीती तालख बाबतीचे बदल करण्यात आला आहे. पुढे कंपनी दि. १० सप्टेंबर, २०२१ रोजी अखेर तिमाही दरम्यान मर्यादित कालावधीकरिता संपूर्ण केसात माहामारी पसरली असल्यामुळे कंपनी मर्यादित कालावधीकरिता करारित होती व दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी अखेर तिमाही दरम्यान कर्मचारी तयार व अन्य खर्चामध्ये व्हड मोठ्या प्रमाणात बदल झाले.
- सद्य कंपनी कायदा आणि प्रशासकीय कार्ये वर्ष २०१९-२० दरम्यान कंपनीच्या कार्यवाले जाणोग्येचे अनुच्छेद १३२ अंतर्गत आयकर आयोजित करत आहे. कंपनी वळता आयकर मार्गणी क्र. ३५७८.६० ताला वित्तीय वर्ष २०१४-१५ ते २०२०-२१ ताला अनुच्छेद १४१(१) अनुच्छेद १५४ए/१५३ (१) अंतर्गत आदेश जारी करत आहे. कंपनी संबंधित असेम्यंट वर्यकरिता सद्य वळता मार्गणीकरिता सीआयटी (अर्थात) दाखल करत आहे.
- कंपनीस ११सीडी योक्ने अंतर्गत आवश्यक गुण/ सर्फिसिंस एसगोरेट वर्यकरिता सहाय्य नसल्याने कंपनी म्हणुन ११सीडी योक्ने योक्ने नॉन-अपेक्षच्या खालावर करत कायदा ११६२ च्या अनुच्छेद १४२ अंतर्गत व्याज व देव आकारत आहे. सध्याची कंपनी क्र. ३८.०७ ताला घ्या करत आहे व सद्य वसुलीच्या संबंधात विविध मासामा वित्तीय वर्ष २०१९-२० दरम्यान वर्यकरिता विभागामेस दाखल करत आहे. सद्य मार्गणी अहवालांच्या दरम्यान कंपनी कायदेशीर मार्गणी करत आहे. त्यामुळे, सद्य अहवालांमध्ये व्यावसायन ग्राहक अहवालांमधील वित्तीय केसात बागात नाही.
- वित्तीय वर्ष २०१८-१९ मध्ये वर्यकरिता आयोजित वित्तीय त्यांचे सवयवर्डी के सेरा सेरा प्रोडक्शन एक्झेक्यूटिव्हा नॉन निरिश्चित केले आहे. त्यामुळे, सद्य सवसायुगीनची वित्ती तालावधीवर मॅटेरियललावळ करण्यात येईल. कंपनी वित्तीय वर्ष २०२०-२१ दरम्यान सद्य वित्ती पूर्ण केले.
- कमाला लँडमार्क इन्फ्रस्ट्रक्चर प्रा. लि., सुसंग अग्रज स्टिडीटो ट्रेड एक्झेक्यूटिव्ह, के सेरा सेरा प्रोडक्शनस एक्झेक्यूटिव्ह मधील त्यांची गुंतवणूक विक्रीकरिता निश्चित वा विचारित फेकली जाणार नाही.
- वित्तीय वर्षाच्या अखेरस प्रदानित व इन्फ्रम टेंस सह कर काळप्यात येईल.
- सध्याच्या वाट्ट असलेल्या व पूर्वीच्या आकडेवारी अनुसार सर्व काही वाणिज्य करण्यात येईल.

केएसएस लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या आदेशान्वये व त्यांच्याकरिता सही/- हर्ब उपस्थायक कार्यकारी संचालक सीआयएन : ०७९१३७७१

टिकाण : मुंबई दिनांक : १५ नोव्हेंबर, २०२१

जारीस सूचना
Notice is hereby given that my deceased father's name in his service record with ASBESTOS CEMENT COL.TD. is mentioned as "AMBANNA MAYAPPA DHANGAR" whereas in his other records such as Death Certificate, Adhar Card, Bank Record, Pan Card, Election Card, his name is mentioned as "AMBANNA MAYAPPA BHANDARI". I say that "AMBANNA MAYAPPA D H A N G A R " a n d "AMBANNA MAYAPPA BHANDARI" both the names belong to one and the same person i.e. my deceased father's only and nobody else.
Sd/-
Hanumanta Bhandari,
Geet Sarita, room No.12, Dr R P Road, Mulund [W], Mumbai 80.
Mob 9082214127.

जारीस सूचना
Notice hereby given public at large that, a Shop bearing Shop No.02 on the ground floor of Bldg No.B-9/10, Poonam Nagar Bldg No.B9/10 Co-op. Hsg. Soc Ltd., located at Poonam Nagar (Phase-II), Shanti Park, Mira Road (East), Dist. Thane 401 107 vide Share Certificate No.P 42 dated 12/03/2002 distinctive No.206 to 210 consists of 1/ Chain of Agreement for sale dated 13/02/1994 between M/s.Unique Star Builders And Mrs. Sayadevi P. Jain (Through PA Mr. Abdul Wahid Salmani) - 2nd Chain dated 09/04/1990 between Mrs. Sayadevi P. Jain And Mr. Abdul Hamid Salmani (Last payment of purchase consideration made on 11/02/1995) - 3rd Chain dated 11/05/2001 between Mr. Abdul Wahid Salmani And Mr. R. K. Tiwari - 2nd Chain Deed of Gift dated 11/11/2016 between Mr. R. K. Tiwari (Donor) And Jagadamb Rambhikesh Tiwari (Donee) and now Mrs. Neeta Shidram Kalshtetty & Mr. Shidram Bhimshenrao Kalshtetty intend to purchase the said flat premises and the Power of Attorney executed between Mrs. Sayadevi P. Jain And Mr. Abdul Hamid Salmani is lost and misplaced.

सुचना याद्वारे देण्यात येते की, मूळतिला श्रीम. मंत्र उष्यवण पाल हे फुट्ट क्र. १/२०१, दुसरा भजला, सोमय सुविधा को-ऑपरेटिव्ह हावर्स सोसा. लि., न्यू गोल्लन नेट्र, फ्ले ४/१-१२, भाईर (पूर्व), ठाणे ४०१ रेल्वे स्थानकात गाळले होते. श्रीम. मंत्र उष्यवण पाल हे दि. १९.०७.२०२० रोजी मृत्यु झाले त्यांच्या गाव कायदेशीर वास्त श्री. उष्यवण पाल (पती) श्री. पंचज उष्यवण पाल (पुत्राण) हे आहेत. श्री. उष्यवण पाल (पतीवर) यांनी दस्तावेज क्र. TNN7/4045-2019 अंतर्गत दि. १४.०३.२०१९ रोजी नोंदणीकृत लेखित दि. १४.०३.२०१९ च्या क्वाटर्झरन श्री. पंचज उष्यवण पाल (पतीची) यांच्या वरून रिलीज करार अंमल लागू झाले आहेत.

सर्व कॅम, वित्तीय संस्था, व्यक्ती आदींनी याद्वारे माझे अहवाल वा मला वा त्यांचे काउन्सेल मॅास सद्य वरील प्लॅट चाणेच्या संस्थात रिलीज करार व कायदेशीर वास्त संस्थात कोमेही वेळे, गळण, धांपालावण, प्रचार वा कोणत्याही प्रकारचे कर्त, विज्ञापन, भेट भरणे आदी काही असल्यास त्यांनी यांच्यासह योग्य पुरावे यांच्यासह त्यांनी सद्य सुनेच्या तालेखणी १२ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे व अन्यथा कोमेही वेळे वा आक्षेप नसल्याचे गुहित धरले जाईल.

आत. से. तिळा
वर्तमान कायद्यावर नोंदीत भारत सरकार
दि. १७.११.२०२१
कार्यालय : १०१, भाईच्या नगर बी किल्ली, गोपी मल्ल हॉटेलकडून, नवप रोड, भाईर (पूर्व), विल्हा ठाणे.

PUBLIC NOTICE
Take notice the Mrs. Sharadaben Subhashchandra Parmar was the owner of Flat No.26, on 2 nd Floor in Shree Hariom Pooja Sai Pooja Co-op Hsg. Soc. Ltd. Kharghat, Bhayander (E) Dist. Thane-401105. that Mrs. Sharadaben Subhash chandra Parmar expired on 08/12/2010, and after her death her other legal heirs Mrs. Jignasha Jain Rahod have released their all right title and interest in favour of Shri. Krishnakant Subhashchandra Parmar by executing Affidavit Cum NUC on 15.07.2015, thereafter Society has transfer the said flat in the name of Shri. Krishnakant Subhashchandra Parmar and he became the absolute owner of the said flat. All the person and his other legal heirs are requested if they have any claim, objection and demand toward the said Flat kindly inform me within 15 days from this notice. otherwise such claims, if any shall not be considered and shall be deemed to have been waived and abandoned.
S/ATISH S. CHAUBEY
(Advocate High Court)
Date: 17.11.2021
B/123, Ostwal Ormate Bldg. No. 2, Jesal Park, Bhayander (E) Dist.: Thane –401105.

चितळे ऐंगीकल्चरल प्रॉडक्टस लिमिटेड
नॉंदणीकृत कार्यालय : पट्टक प्रेस कंपाउंड, श्रावण यशवंत चौकी, काळोचौकी, कॉटन गौन (परिचयम), मुंबई - ४०० ०३३
ईमेल : shubham@chitaleagronomics.com
सीआयएन : यु ११९१एम एच १९३४पीएलसी ००३४४
वार्षिक सर्वसाधारण सभा आणि इ मतदानाची सूचना

याद्वारे सूचित करण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी, दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य माध्यतापात एकत्राव्ये माध्यमे (ऑनलाईन) यांच्या माध्यमातून तसेच सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयानुरूप होणार आहे जी ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीच्या वार्षिक अहवालानुस अशा सर्व समभागाधारकांना पाठविल्यात आली आहे, ज्याचे इ मेल तपशील कंपनी/डिपॉझिटरी पार्टीसिप्टस यांच्याकडे यांच्याकडे नोंदणीकृत आहेत आणि ही बैठक कोर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केलेली परिपत्रक दिनांकीत ५ मे २०२० तसेच त्यासह वाचा परिपत्रक दिनांकीत ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० आणि १३ जानेवारी २०२१ (ज्यांचा कवत्रित उल्लेख यापुढे संबधित परिपत्रक असा करण्यात येणार आहे) यांच्या अनुसार होणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख सोनमार्च दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ आहे. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत असे सभासद आपला इ मेल तपशील कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट यांच्याकडे नोंदणीकृत करू शकतात तसेच जर समभाग डिपेंट स्वरूपात उपलब्ध असतील तर त्या संदर्भातील नाहीती त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिप्टस यांना देणे आवश्यक आहे. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ मधील तरतुदींना अनुसरून तसेच त्यासह वाचा कंपनीज (सेंजजनेट अँड एडमिनिस्ट्रेशन) नियम २०१७ चा नियम २० यांना अनुसरून कंपनी आपल्या सर्व सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावता यावा तसेच व्हेनसीसी व्हीडीओ/ओएडीएम येांच्या माध्यमातून उपस्थित राहता यावे यासाठी दूरस्थ इ मतदान (इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीच्या माध्यमातून) उपलब्ध करून देत आहे, जी सुविधा मॅटल डिपॉझिटरी सव्हिस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएन) यांनी उपलब्ध करून दिली आहे. अशी कोणतीही व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि मतदानासाठीची कट ऑफ तारीख म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झाली आहे, अशी व्यक्ती दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान मतदानासाठी पात्र असेल.

इ मतदान प्रक्रियेला शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता पारंग करण्यात येईल आणि ही प्रक्रिया सोनवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ९.०० वाजता संपुष्टात येईल. त्यानंतर इ मतदान प्रारूप सीडीएसएन यांच्याकडून मतदानासाठी बंद करण्यात येईल आणि सभासदांना वरील प्रमाणे नमूद केलेली तारीख आणि वेळेनंतर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करता येणार नाही.

वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासंबंधीच्या सूचना आणि इ मतदानासाठीची सविस्तर प्रक्रिया / वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान मतदानाची प्रक्रिया यांचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आला आहे. त्यानंतर इ मतदानासंबंधीत कोणत्याही स्वरूपाच्या शंका किंवा प्रश्न असल्यास कृपया <http://evotingindia.co.in> येथे हेल्प सेक्शन मध्ये उपलब्ध असलेले एफएक्यूएस तसेच सभासदांसाठी उपलब्ध असलेले युजर मॅन्युअल यांचा सदरघ घ्यावा किंवा helpdesk@cdsindia.com येथे इ नेव्हच्या माध्यमातून संपर्क साधावा.

सभासद दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना सभेच्या दरम्यान पुरात मतदान करता येणार नाही.

मुंबई, भारत चितळे ऐंगीकल्चरल प्रॉडक्टस लिमिटेड यांच्या करिता नोव्हेंबर २०२१ स्वाक्षरी / -

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासन अंगिकृत)					
जाहीर सूचना					
या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, म.अ.वि.म. वागळे औद्योगिक क्षेत्रामधील खालील भूखंड हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिपत्याखालील असून, सदर भूखंडावरील लहान मोठी झाडे तोडणेकरिता/फांदा तोडण्याकरिता वृक्ष अधिकारी म्हणून जाहीर नोटीस देत आहे.					
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.					
अ. क्र.	नाव व भूखंड क्र.	भूखंडावरील भूखंडावरील संख्या	प्रस्तावित वृक्ष संख्या	कारण	थेरा
१	मे. डेल्टेको फॅस प्रा. लि. भूखंड क्र. अ-३८८	०५	वृक्ष तोडणे	नाळाच्या झाडास वाळवी लागल्यामुळे तो पडतू सदर व शेतामूळ भूखंडावरील झमरातीची व मासलेली होही हाण्याची शक्यता आहे.	म.अ.वि. महामंडळामार्फत पलवणी देणे प्रस्तावित आहे
		वृक्ष छाटणे	०३	सदर व शे ज़ारील भूखंडावरील झमरातीस स्पर्श करत असल्याने फांदाची छाटणी करणे गरजेचे आहे.	
		एकूण	०४		

तरी Maharashtra (Urban Areas) Protection and Preservation of Trees Act १९७५ कलम ८(३) (a) नुसार सदर झाडे तोडण्यासंबंधात ससल्याही प्रकारच्या हक्की असल्यास तसे आणि ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून ८ दिवसांचे आत खाली नमूद केलेल्या कार्यालयाच्या पत्त्यावर पोहोचविले, तसे कंपनी व कळविण्यास झाले तोडणेस/फांदा तोड